

GR-20040827144602001-0100

शासकीय सेवेत असताना दिवंगत, अकाली सेवानिवृत्त
झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकास अनुकंपा
तत्वावर नियुक्ती देण्याबाबत.....

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग,

शासन निर्णय, क्रमांक: अकंपा-१०००/प्र.क्र.५/२००१/आठ,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक: २ मे, २००१.

- वाचा:- (१) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: अकंपा-१०९३/२३३५/
प्र.क्र.१०/९३/आठ, दिनांक २६ ऑक्टोबर, १९९४.
(२) शासन निर्णय, क्रमांक: अकंपा-१०९५/प्र.क्र.३४-अ/आठ,
दिनांक २३ ऑगस्ट, १९९६.
(३) शासन निर्णय, क्रमांक: अकंपा-१०००/प्र.क्र.२०/२०००/आठ,
दिनांक २८ मार्च, २००१.

शासन निर्णय

संदर्भाधीन क्र. २ येथील दिनांक २३ ऑगस्ट, १९९६ च्या शासन निर्णयामधील परि. २ (ब)(१)
अन्वये अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी पात्र नातेवाईकांमध्ये खालील प्रमाणे नातेवाईकाचा समावेश
करण्यात आला होता :-

"दिवंगत शासकीय कर्मचाऱ्याचा/वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त होणाऱ्या
शासकीय कर्मचाऱ्याचा मुलगा हयात नसेल व त्या कुटुंबातील पात्र
नातेवाईकां व्यतिरिक्त अन्य कोणीही अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी पात्र
नसेल तर त्याची सून"

शासनाने आता पुनर्विचाराअंती उपरोक्त तरतूदीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला
असून सुधारित तरतूद खालील प्रमाणे असेल :-

"मृत शासकीय कर्मचाऱ्याच्या/वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय
कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील पात्र नातेवाईकापैकी अन्य कोणीही अनुकंपा तत्वावर

(कृ.मा.प...)

नियुक्तीसाठी पात्र नसेल तर त्याची सून"

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

Glenbeis
(प्रकाश लोखंडे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई ४०० ०३१,

मुख्यमंत्री यांचे सचिव,

सर्व मंत्री यांचे खाजगी सचिव,

सर्व राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक,

* प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,

* प्रबंधक, अपील शाखा उच्च न्यायालय, मुंबई,

* प्रबंधक, लोकआयुक्त व उप लोकआयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,

* सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई,

* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (१० जादा प्रतींसह),

* सचिव, महाराष्ट्र विधानसभा सचिवालय, मुंबई,

* सचिव, महाराष्ट्र विधानपरिषद सचिवालय, मुंबई,

महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व हक्कदारी), मुंबई,

महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा परीक्षा), मुंबई

महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व हक्कदारी), नागपूर,

महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा परीक्षा), नागपूर,

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,

निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,

मुख्य लेखा परीक्षक (निवासी लेखे), कोकण भवन, नवी मुंबई,

सर्व विभागीय आयुक्त,

सर्व जिल्हाधिकारी,

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,

सामान्य प्रशासन विभाग/कार्यालय १२, १३-अ व १४-अ,

सर्व मंत्रालयीन विभाग (सामान्य प्रशासन विभाग धरून),

निरनिराळ्या मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख.